

### CHOKSI IMAGING LIMITED

**Regd. Off.:** 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road, Vile Parle (E), Mumbai –400057 Tel: 9821669911 Email: <a href="mailto:imaging@choksiworld.com">imaging@choksiworld.com</a> Website: <a href="mailto:www.choksiworld.com">www.choksiworld.com</a> CIN: L24294MH1992PLC388063.

June 5, 2024

To,
Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Limited,
Listing Department, Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai- 400001

Dear Sir/ Madam,

#### Ref: Scrip Code: 530427.

<u>Sub: Submission of notice published in the newspaper – Notice convening the Meeting of the Equity Shareholders of Choksi Imaging Limited.</u>

With refers to abovementioned subject, the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal' / "NCLT') vide Order dated April 19, 2024 and May 17, 2024 passed in the Company Scheme Application No. CA(CAA)264/MB/2023 and CA155/2024 ("Collectively referred as Order"), has directed, inter alia, that the Meeting of Equity Shareholders of Choksi Imaging Limited be convened and held on Friday, July 5, 2024, in following manner, to consider and, if thought fit, approve, with or without modification(s), the proposed Scheme of Amalgamation of Choksi Asia Private Limited ("The Transferor Company") with Choksi Imaging Limited ("The Transferee Company" or "Company") and their respective Shareholders and Creditors, If any. ('Scheme'):

Sr. No.	Meeting	Mode	Time	
1.	Equity Shareholders of	Video conferencing or other	11.00 a.m. (IST)	
	Choksi Imaging Limited	Audio – Visual means		

The notice is published in following newspapers on June 5, 2024;

- 1. Business Standard. (English Daily).
- 2. Navshakti. (Marathi Daily).

This disclosure is also be available on the website of the Company at <u>www.choksiworld.com</u>. This is for your information and record.

Thanking You, Yours Truly,

For Choksi Imaging Limited

Rishi Dave Company Secretary Membership No. A36389 Place: Mumbai Encl: a/a











Nos.

750034 6412490768 - 641249081 530778 31921906 - 31922405

Shareholder Name

PUBLIC NOTICE

Properties for the undermentioned Equation 2.1 the holders of the

No.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate no 657161 for 1000 shares bearing distinctive no 268311941 to 268312940 and share certificate no 715916 for 1000 shares bearing distinctive no 537672891 to 537673890 standing in the name(s) of Hardev Singh Kohli and Manjit Singh Kohli in the books ofM/s Bajaj Finance Limited, has been lest/misplaced, and the advertiges have books offly's Bajaj Finance Limited, has been lost/misplaced and the advertisers have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz. Kfin Technologies Private Limited, seleniun ower b, plot no: 31-32gachibowli, financia tower b, plot no: 31-32gacnibowii, financia district, nanakramguda, hyderabad - 500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s)in respect of the said shares.

Name(s) of the shareholder (s Date: 05-06-2024 Hardev Singh Kohli Manjit Singh Kohli Place: Mumbai

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for LARSEN & Toubro Limited 'bearing, Equity certificate, Nos. 429422 and Distinctive Nos 617272916 TO 6172-73115 under the folio no 04110293 of Larsen & Toubro Ltd standing in the name of JASWINDER SINGH has/have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar. Kfin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Name(s) of Shareholder(s)

JASWINDER SINGH Place : Mumbai Date: 05.06.2024

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and larae that we are instructed by my client Mr. Arpit Ghanshyam Mandliya Proprietor of M/s. Pioneer Group & 2) Mr. Ravish Mandliva, to investigate their development rights, title interest and benefits with respect to the land bearing Survey No. 110/2 area admeasuring 2000 sq. mtrs. and the Ownership rights of 1)Jaywant Yashwant Kadam and 3 others and to investigate the Ownership right, title, interest and benefits of 1) Mr. Arpit Ghanshvam Mandliva Proprietor of M/s. Pioneer Group & **2) Mr. Ravish** Mandliya, with respect to the land bearing Survey No. 110/3/A, area admeasuring <mark>600 sq. mtrs.</mark> situated at Village- Taloje Majkur, Taluka- Panvel, District- Raigad- 410206 (**"Said** Plot/Project Land") which forms part of larger property admeasuring 6548.627 Sq. Mtrs. comprising of Survey No. 110/2, 110/3/A, 110/7 & 110/9.

ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the said Plot/Project Land by way of sale, transfer, assianment, mortagae, lien, lease, trust, gift, charge, easement oossession, inheritance maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing, at my office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, alongwith documentary proof in support such claim, failing which I shall certify the Ownership rights of 1) Jaywant Yashwant Kadam and 3 others. And development rights of 1) Mr. Arpit Ghanshvam Mandliva Proprietor of M/s. Pioneer Group & 2) Mr. Ravish Mandliva with respect to the land bearing Survey No. 110/2 area admeasurina 2000 sa. mtrs. situated at Village- Taloje Majkur, Taluka- Panyel District- Rajand- 410206 and the Ownership rights of 1) Mr. Arpit Ghanshyam Mandliya Proprietor of M/s. Pioneer Group & 2) Mr. Ravish Mandliya with respect to the land bearing Survey No. 110/3/A, area admeasuring 600 sq. mtrs. situated at Village- Taloje Majkur. Taluka- Panvel, District- Raigad- 410206 without having any reference to such claim, if any, and the same shall be deemed/considered to have been waived and/or given up

THE SAID PLOT / PROJECT LAND ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of Survey No. 110/2, 110/3/A, collectively area admeasuring about 2600 sq. mtrs. which forms part of larger property admeasuring 6548.627 Sq. Mtrs. comprising of Survey No. 110/2, 110/3/A, 110/7 & 110/9 situated at Village-Taloje Majkur, Taluka- Panvel, District- Raigad-410206.

Dated this 05<sup>th</sup> day of June, 2024 Sd/-

Parth Chande, Advocate 809/810, The Landmark, Plot No - 26A Sector 7. Kharahar, Navi Mumbai. Maharashtra 410210

Shri J.M. Pereira a Member of the Divine Light Co-operative Housing Society Ltd. : Co-operative Housing Society registered inder the provisions of the Maharashtra Co operative Societies Act, 1960, bearing Reg stration No. BOM/HSG/2993 of 1971 date June 11, 1971 having its address at 137/139 M V Road Andheri (Fast) Mumbai – 40009: "Society"), holding 66 shares and flat No **3-17** in the building of the Society, died or 15<sup>th</sup> January, 2019 leaving behind a WILL dated 11th July 2017. The heir to the WILL is his wife Shrimati Estelle Mary Pereira and fter her demise their daughter Jayati Melanio Correa. Subsequent to his death, Shrimat Estelle Mary Periera got the legal title, share and interests to the property. Shrimati Estelle Mary Pereira died on 30 May 2024, leaving their daughter Javati Melanie Correa as the sole beneficiary to the above Flat as er the said WILL

The Society hereby invites claims or obje tions from the legatees or other claimants. objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital / property of the Soc ety within a period of 14 (Fourteen) day rom the publications of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims / objection or transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections ar eceived within the period prescribed above the Society shall be free to deal with th shares and interest of the deceased member n the capital / property of the Society in such manner as is provided under the Bye-law of the Society. The claims / objection, if any received by the Society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be deal with in the manner provided under the bye laws and/or the MCS Act. A copy of th registered Bye-laws of the Society, MCS Ac and all above relevant documents are available for inspection by the claimants/objectors n the office of the Society / with the secretar of the Society between 1 P. M. to 5 P.M. from the date of publication of the notice till th

late of expiry of its period. For and on behalf of The Divine Light Co-op Housing Society Limited Hon. Secretary. Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the publi at large that I am investigating the title of JETKING INFOTRAIN LIMITED Public Limited Company, registered under Indian Companies Act 1956 having its registered address at Gala No 434, 4th Floor, Bussa Udyog Bhayan Tokersi Jiyrai Road Sewre West, Mumbai 400 015 (hereinafte referred to as Owner) in respect to the premises more particularly describe in the Schedule hereunder written. The Owner has represented that the

nave lost/misplaced the Origina Chain of Agreements dated 08/04/1978 executed between Bombay Export House and Navbhara Radio Agencies and Transfer Deed dated 01/08/1986 executed between Navbharat Radio Agencies and Jetking Electronics Limited pertaining to the said premises described in th nedule hereunder written All or any person having any share

right, title, benefit, interest, clain objection and/or demand in respect of the said Premises or any part therec by way of sale, agreement for sale exchange assignment, mortgage charge, pledge, gift, trust, inheritance occupation, power of attorney, FSI possession, tenancy, sub-tenancy eave and license, lease, sub-leas ien, maintenance, bequest succession, right of way, family arrangement/settlement, litigation, lis pendens, decree or order of any cour of law or otherwise of any nature hatsoever howsoever, to or upon th said premises are hereby requested to with the original documents to Advocate Mayur C Shikhare, Office No 1, Ground Floor, Pushpam Building Opposite Yazdani Bakery, Cawas Patel Street, Fort, Mumbai 400001 within a period of 14 days from the dat of the publication of this notice, failing which, the claim, demand or objection f any, of such person or persons sha be considered to have been waived and/or abandoned and the right, title and interest of Owner in respect of the clear and marketable and free from al encumbrances of any nature

**SCHEDULE** Ownership Unit No. 401, 4th Floor Bussa Udyog Bhavan Industria Premises Co-operative Society Limited, Tokersi Jivraj Road, Sewree West, Mumbai 400 015, admeasurin about 431 sq. ft. Carpet Area, along with Share Certificate No. 174 for Fiv Shares having face value of Rs. 50/ each aggregating to Rs. 250/- having Distinctive No's. 856 to 860 (both inclusive), situate on Plot bearing

C.S.No. 238 (Part) of Parel-Sewre

Division in the jurisdiction of "F/South

Ward of Brihanmumbai Municipa

Corporation.
Dated this 5th day of June, 2024 Mayur C Shikhare Advocate High Court

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is given on behalf of our Client, M/S. FUTURISTIC REALTY a Partnership firm having its address at 3rd Floor, 234/236, Suit No. 10, Pren Bhavan Building, Narsi Nath Street, Above ICICI Bank, Masjid Bundei West, Mumbai City, Maharashtra 400009 (hereinafter referred to as "**Ou**i Client") that our Client has decided to Purchase the Property (negotiation nas reached culmination) as more particularly described in the Schedule nereunder situated at Cadastral Survey No. 3/534 of Mazgaon Divisior admeasuring 1501 ¾ square yards or thereabouts and lying on the south side of Victoria Road being Freehold Land/Class I from its Co-Owners (1) palata Hari and (2) Brijesh Hari (hereinafter collectively referred to a "the Co-Owners")

n view of the above, Our Client hereby gives a NOTICE to the public a large and calls upon all or any person/s who have any claim, objection demand, share, right, title, interest in the said Property prejudicial to the nterest of the Owners by way of conveyance deed, assignment, transfe sale, exchange, agreement, contract, easement, tenancy, occupation gift, trust, beneficial interest, mortgage, charge, maintenance, inheritance ossession, lease, lien, pre-emption, release, relinquishment or any othe method through any agreement, memorandum, deed, document, writing devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation decree or court order of any court of Law, contracts / agreements for gran of development rights or FSI consumption or TDR or encumbrance or otherwise howsoever or of whatsoever nature as described above fo enforcing their right in the said Property to submit all their objections and claim in writing along with supportive documentary proofs thereof, to the undersigned (at the below mentioned address between 11: 00 am to 5: 00 pm as well as by way of an email) within a period of 15 days of the date o publication of this notice, failing which it shall be deemed that no adverse claims or objections concerning the said Property exist and if the same exist they shall be deemed to have been waived and/or abandoned or given up as if *non-est* for all intents and purposes and the same shall no be binding on our clients thereafter and the proposed Deed o Conveyance shall be completed without any reference to such claim

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece or parcel of Plot of Land situate on the south side of Victoria Road within the City and Registration Sub District of Bombay containing by admeasurement 1501 3/4 square vards or thereabouts and which piece of land is registered in the Rent Rolls of the Collector of Bombay under No 8467 and bears Cadastral Survey No. 3/534 of Mazgaon Division, and assessed by the assessor and collector of Municipal rates and taxes under

Ward No. E Date: 5<sup>th</sup> June, 2024 Place: Mumbai

Adv. Dhwani Mehta Desa

Address: Advocate Dhwani Mehta Desai **DM Law Chambers** 1<sup>st</sup> Floor, Bapu Smruti Building, 3 Babulnath Road, Above Central Bank of India, Mumbai - 400 007.

Email: dmlawchambersteam@gmail.com / medhwani@gmail.com

# PUBLIC NOTICE

ublic at large is hereby informed that Mr Prakash D. Manglani & Mrs. Neha Manglani are the joint owners of Flat No. 8 2nd Floor, A- Wing, Bharat Mahal C.H.S Ltd., situated on land bearing Survey No 17/1 & 18/4 at revenue Village Chendani Thane (E), they have informed me that the have jointly agreed to sale their abov mentioned flat to Mr. Eqbalsingh M Hotsinghani & Mrs. Monicakaur E

Hotsinghani. any person/s and/or bank/s and/o financial institution/s and/or any authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the aforesaid Flat shall in writing raise their objections withir 14 days from the date of this notice at 1A New parag CHS, Ltd., Kopri Colony, Thane East 400603, otherwise such claim will be onsidered as waived and no claims shall be entertained thereafter of any kind. And my above clients shall sale the above flat t buyers Mr. Eqbalsingh M. Hotsinghani Mrs. Monicakaur E. Hotsinghani along with all necessary formalities to be complied by and between them thereon

R. B. CHAHAL Advocate Place: Thane Date: 05-06-2024

### LEGAL NOTICE

With sorrow, I notify you that Smt Sonhie Badruddin Motiwala (bori 15.8.1951) died on 5.3.2024 Smt.Motiwala was the sole owner o Flat no. 11 of SONA Co-op Housing Society Limited ("Society"), 31 Hil Road, Bandra (West), Mumbai 400050 ("Flat"). Smt. Shirin Amerjee, reside of 38A Pulin Khatick Road, Kolkata 700015 is Smt. Motiwala's sister. The nomination form dated 28.6.17 signed by Smt. Motiwala as per the Society bye-laws provide that Smt. Shirid Amerjee is the successor nominee o Smt. Motiwala for the Flat. Smt. Shiri Amerjee took possession of the Flat o 6 March 2024. The following potentia legal heirs have been contacted and/or have mutually agreed that Smt. Shiri Amerjee will inherit the Flat: (1) Shr

Hussain Hatim Baxamusa; (2) Smt Zahra Poonawala: (3) Smt. Farida Khumree; (4) Smt. Munira Kheraluwala and (5) Rashida Badruddin Motiwala Any other legal heirs/claimants are required to contact the undersigned regarding any claim over the Flat withi

15 days of the publication of this notice Shri Sujoy Chatterjee, Advocate; Email: sujoy Chatterjee.08@gmail.com Mobile: +91 8976753776

Date-03-06-2024

S. R. Rokade Recovery Officer. **Maharashtra Co-operative Societies Act** 1960 and Rule 107 of Rules 1961 C/o. Dnyankrupa Sahakari Patpedhi Maryadit, Sujata Chembers 1/3, Office No. 2/B, Near Railway Station, Masjid Bander, Mumbai- 400 009.

Mob. No. :- 9152 9952 43 D.S.P.M./SRO/17/2024

#### "FORM Z"

(See sub-rule [11 (d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable Property Whereas the undersigned being the Recovery officer of the

Dnyankrupa Sahakari Patpedhi Maryadit Mumbai acting under the Maharashtra Co-operative Societies Act-1960 and Rules, 1961 issued a demand notice dated 08-02-2023 calling upon the judgment debtor Shri Devendra Shankar Chimbaikar & Smt. Mariya Devendra Chimbaikar Housing Loan to repay the amount mentioned in th notice being Rs. 1.00.10.452/- With date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment dated 15-02-2024 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herei pelow in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1)) of the Maharashtra Co-operative societies rules on this 27-05-2024 The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not be deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Dnyankrupa Sahakari** Patpedhi Maryadit Mumbai for an amount dated Business Ioan o Rs. 1,00,72,904-00 and further interest on principal amount till realization **Description on the immovable Properties** 

Shri Devendra Shankar Chimbaikar & Smt. Mariya Devendr Chimbaikar 27 B, G-1, Ground Floor, Chimbaikar House Koliwada, Near Usha Hotel, Bandra (w), Mumba-400050.

All that piece and parcel of property of Judgment Debtors Shr Devendra Shankar Chimbaikar & Smt. Mariya Devendra Chimbaikar Within the Registration District Mumbai and Sub-Distric Mumbai Suburban District and within the limits of Mumbai Municipa Corporation of Grater Mumbai.

Date: 03-06-2024 Place: Navi Mumbai.

(SEAL) Cooperative Societies Act 1960 and Rule 107 of Rules 1961

S. R. Rokade Recovery Officer, Maharashtra

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

Bank of Maharashtra, a leading public sector bank, invites applications from eligible

Navi Mumbai Zone

INVITES APPLICATIONS

ersons/entities for empanelment in the following catego Direct Selling Agents (DSAs) – [For Retail Loans]

Education Loan Counsellors ligibility Criteria:

Direct Selling Agents (DSAs):

An approved agent for selling NSCs/Life Insurance Policies/ Mutual Funds/Gov approved valuers / Chartered Accountants/Tax Consultants/ DSA's empanelle with other banks

**Non-Individuals-**. Proprietary / Partnership firm / LLP/ Company registered in India/Institutiona Agency/Consultancy Group, Firms of Chartered Accountants/ Real Estate Brokers, DSAs of Builders, Management Consultants, etc.

Gold Appraisers:

Local jewellers, with experience for about 5 years in assessing the weight, value and the fineness of gold in the ornaments either with stones studded or without store Education Loan Counsellors:

The reputed overseas study/Education counselling Centers/Agencies, registered companies/LLPs/ Proprietorship/Partnership, with minimum 3 years' experience. low to Apply: rested persons/entities are requested to send their detailed profile along wit

KYC documents through email or to the following address: Bank of Maharashtra.

Navi Mumbai Zonal Office, CIDCO old admin building, P-17 Sector-1, Washi
Navi Mumbai. Email: cmcpcretail\_nvm@mahabank.co.in Phone: 8097194410

Bank of Maharashtra, Navi Mumbai Zone

S. R. Rokade Recovery Officer, Maharashtra Co-operative Societies Act 1960 and Rule 107 of Rules 1961 C/o. Dnyankrupa Sahakari Patpedhi Maryadit, Sujata Chembers 1/3, Office

No. 2/B, Near Railway Station, Masjid

Mob. No. :- 9152 9952 43 D.S.P.M./SRO/15/2024

Date-03-06-2024 "FORM Z"

(See sub-rule [11 (d-1)] of rule 107) Possession Notice for Immovable Property

Bander, Mumbai- 400 009.

Whereas the undersigned being the Recovery officer of th Dnyankrupa Sahakari Patpedhi Maryadit Mumbai acting under the Maharashtra Co-operative Societies Act-1960 and Rules, 1961 issue a demand notice dated 29-08-2023 calling upon the judgment debtor Shri Chandrakant Vithal Jamdar Housing Loan to repay the amoun mentioned in the notice being Rs. 12.85.758/- With date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment dated 15-02-2024 and attached the property described herein below

The judgment debtor having failed to repay the amount, notice i hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereir below in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1) of the Maharashtra Co-operative societies rules on this 27-05-2024 The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not be deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Dnyankrupa Sahakar Patpedhi Marvadit Mumbai for an amount dated Business loan of Rs. 18,43,637-00 and further interest on principal amount till realizatio

**Description on the immovable Properties** Shri Chandrakant Vithal Jamdar Room No. 311, 3rd Floor, "E' Wing, Shree Gurudevdatta Co-op, Housing Society Ltd; Sector No. 7. Ghansoli. Navi Mumbai-400701.

All that piece and parcel of property of Judgment Debtors of Shr Chandrakant Vithal Jamdar Within the Registration District Thane and Sub- District Thane and within the limits of Thane Municipal Corporation

SEAL Date: 03-06-2024 S. R. Rokado Recovery Officer, Maharashtra Place: Navi Mumbai Cooperative Societies Act 1960 and Rule 107 of Rules 1961

PALLAVI LAXMICHAND SHAH LAXMICHAND RATANSHI SHAH Place: MUMBAI Date: 05.06.2024

Folio No.

020379

Name of the

Shareholder

SHAH Jointly with

PALLAVI LAXMICHAND

LAXMICHAND RATANSH

# Citibank N.A. India

Notice is hereby given that the following share certificates for the undermentioned Equity Shares of ICICI BANK LTD ("Company") have been lost/misplaced and the holders of the said Equity shares PALLAVI LAXMICHAND SHAH Jointly with LAXMICHAND RATANSHI

SHAH have applied to the Company to issue duplicate certificates in lieu thereol Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the

Company at its Registered office ICICI Bank Tower Near Chakli Circle, Old Padra Road

Vadodara, Gujarat, 390007 within 15 days hereof else the Company will proceed to issu duplicate Certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

value)

No. of Shares Share

### **PUBLIC NOTICE**

This is to notify Citibank customers holding locker numbers 672, 694, 654 with Mumbai (Khar Branch) that your locker has not been operated for more than seven years and/or the rent has not been paid for the same for more than three years consecutively despite reminders.

Therefore, the Bank is constrained to break open the locker by following due process mandated under the relevant regulations.

You are hereby notified that the Bank shall proceed to break open your locker in absence of receipt of a surrender request by 6th July 2024.

For surrendering your locker, please provide a 15 days' prior notice by writing to us at serviceindia@citi.com. We will fix an appointment and provide the date/ time for you to surrender the locker and collect its contents.

#### **BEFORE THE CENTRAL GOVERNMENT** REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, NEW DELHI

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of NOIZE BRANDS AND LIFESTYLE PRIVATE LIMITED (CIN:U74900MH2015PTC270899) having its registered office at Office No 1085, Hotel Sahara Star, Vileparle East, Sahargaon, Mumbai- 400098 Maharashtra, India. ......Petitione

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make a petition to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Specia Resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 04th June 2024 to enable the Company to change its Registered Office from "State o Maharashtra" to "State of Uttar Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an Affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its Registered Office at the address mentioned above

For and on behalf of Noize Brands and Lifestyle Private Limited

Date: 04.06.2024 Place : Maharashtra

Aditya Chopra DIN: 10233899

Address: D-1001, Rustomjee Elita, DN Nagar Inside YMCA lane Four Bungalows, Andheri-W 400053



Read, Off.: 163/164 Choksi Bhuyan, Nehru Road, Vile Parle (F), Mumbai -400057 Tel: 9821669911 Email: <a href="mailto:imaging@choksiworld.com">imaging@choksiworld.com</a> Website: <a href="mailto:www.choksiworld.com">www.choksiworld.com</a>

FORM NO. CAA. 2

СНОКЅІ

[Pursuant to Section 230 (3) of the Companies Act, 2013 and rule 6 and 7 of Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016] Company Petition No C.A.(CAA) 264/ MB/ 2023

IN THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

AND

MUMBAI BENCH C.A.(CAA) 264/ MB/ 2023 IN THE MATTER OF SECTIONS 230 AND 232 OF THE COMPANIES ACT, 2013 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH COMPANIES
(COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016

SCHEME OF AMALGAMATION UNDER SECTIONS 230 TO 232 READ WITH SECTION 66 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 OF CHOKSI ASIA PRIVATE LIMITED (TRANSFEROR COMPANY) AND CHOKSI IMAGING LIMITED (TRANSFEREE COMPANY) AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS (IF ANY)

:HOKSI IMAGING LIMITED, a company incorporated under provisions of the Companies Act, 1956, having Corporate Identity Number 24294MH1992PLC388063 and its registered office at 163/164, Vile Parle East, Mumbai – 400057, Maharashtra, India.

.....Transferee Compan

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS OF CHOKSI IMAGING LIMITED

lotice is hereby given that by an Order dated the April 19, 2024 passed in CA (CAA) No. 264/MB/2023 read with Order dated Ma 7 2024 passed in CA 155/2024 in CA/CAA\264(MB\2023 (hereinafter collectively referred to as the "Orders") of the Mumba Bench of the Horn ble National Company Law Tribunal ("NCLT"), the Horn ble NCLT has directed that a meeting of Equity Shareholder of the Horn ble National Company Law Tribunal ("NCLT"), the Horn ble NCLT has directed that a meeting of Equity Shareholder of the Transferee Company i.e. Choksi Imaging Limited (hereinafter referred to as the "Company"), for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification, the Scheme of Amalgamation of Choksi Asia Private Limited – Transferc Company with Choksi Imaging Limited – Transferce Company and their respective Shareholders and Creditors, under Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act").

n pursuance of the said Orders and as directed therein further notice is hereby given that a meeting of Equity Shareholders o the Company will be held through Audio/Video conferencing on Friday, 5 th day of July, 2024 at 11:00 a.m. IST at which time and place/mode, the said Equity Shareholders are requested to attend.

erms of the Orders, the notice of the aforesaid meeting together with the copy of the Scheme, statement under Sections 230 t 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangement tack read with section to an other approach provisions or the Act and Vade or the Companies (companies) companies (companies) and an advantage of the Act and Vade or the Companies (companies) and an advantage of the Act and Vade or the Act and Va egistered with the Depository Participants ("DP") or the Registrar & Transfer Agent ("RTA") of the Company or the Company; he notice of the aforesaid meeting and the accompanying documents are also placed on the website of the Company vi www.choksiworld.com, website of CDSL viz. www.evotingindia. com, being the agency appointed by the Company to provide --voting and other facilities for the aforesaid meeting and the website of the Stock Exchange i.e., BSE Limited ("BSE") viz.

A person / entity, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by th Depositories as on the cut-off date, i.e., Friday, June 28, 2024 only shall be entitled to exercise his her it's voting rights on the esolution proposed in the notice and attend the aforesaid meeting of the Equity Shareholders of the Company. A person' entity who is not an Equity Shareholder of the Company as on the cut-off date, should treat the notice for information purpose only. The Equity Shareholders shall have the facility and option to vote either (a) Voting at the meeting; or (b) through remote electron

The cut-off date for remote e-voting and time period for the remote e-voting of the aforesaid meetings is as under

Equity Shareholders Meeting				
Cut-off date for e-voting	Friday, June 28, 2024			
Remote e-voting start date and time	Tuesday, July 2, 2024 at 9:00 a.m. IST			
Remote e-voting end date and time	Thursday, July 4, 2024 at 5:00 p.m. IST			
Voting at the Meeting	Friday, July 5, 2024			

The facility of casting votes by the Equity Shareholders using remote e-voting is being provided by CDSL. At the end of the remote e-voting period (as mentioned above), the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting at e meeting shall be available to Equity Shareholders for 30 minutes after conclusion of the Meeting The Equity Shareholders of the Company are requested to carefully read all the notes set out in the notice he Tribunal has appointed Dr. Deepti Mukesh to be the Chairperson for the aforesaid meeting and Ms. Rachna Shanbhag to b

he abovementioned Scheme, if approved by the Equity Shareholders, will be subject to the subsequent sanction of the Tribuna

and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary. The Equity Shareholders of the Company seeking any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the meeting, are requested to write to the Company on or before Thursday, June 27, 2024 through email o compliance officer@choksiworld.com.

Il grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manage CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800225533 The results, together with the Scrutinizer's Report, will be announced on or before Sunday, July 7, 2024 and will be place of the Company at www.choksiworld.com, website of CDSL viz. www.evotingindia.com and shall b ommunicated to BSE.

Dr. Deepti Mukes Dated this 4th day of June 2024 Chairperson appointed for the meeting



# **CELLO WORLD LIMITED**

Regd. Off.: 597/2A, Somanth Road, Dabhel, Nani Daman, Daman - 396210, Daman and Diu, India. • CIN: U25209DD2018PLC009865 Tel No.: 022 2685 1027 / 2685 3080 • Email: grievance@celloworld.com

Website: www.corporate.celloworld.com

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) and the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the circular issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') no. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 3/2022 dated 5th May, 2022, 11/2022 dated 28th December, 2022 and 09/2023 dated 25th September, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars'), the Secretarial Standard -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015, (SEBI Listing Regulations') and other applicable provisions of the acts, rules, regulations, circulars and notifications (including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force and as amended from time to time), the approval of the members is being sought for the following matters by way of Postal Ballot through remote e-voting process ('e-voting'):

Type of Resolution	Resolution Particulars
Ordinary	Increase in the authorised share capital and amendment of the Memorandum of Association of the Company
Special	Approval for raising of funds in one or more tranches through issuance of equity shares and/or other securities to eligible investors

In accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot (Notice) dated 29th May 2024 on Tuesday, 4th June 2024, through electronic mode to the members whose e-mail IDs were registered with Depositories and whose names appeared in the list of beneficial owners maintained by the Depositories as on Friday, 31st May, 2024, i.e. the Cut-Off Date. A copy of the Notice is available on the Company's website, i.e. www.corporate.celloworld.com, in the investors section, on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the e-voting agency i.e. Link Intime India Pvt. Ltd - InstaVOTE at

In accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope are not sent to the members for this Postal Ballot and member can vote through e-voting

Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the members as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice for information purpose only

The Company has engaged the services of Link Intime India Pvt. Ltd - InstaVOTE for providing e-voting facilities to the members. The members may please note the following e-voting period:

Cut Off date	Friday, 31st May 2024
Commencing of E-Voting	9:00 A.M. IST, Sunday, June 23, 2024
End of e-voting	5.00 P.M. IST, Tuesday, June 25, 2024

Members are requested to cast their vote through e-voting not later than 5.00 p.m. IST on Tuesday, 25th June, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. The e-voting module will be disabled by Link Intime India Pvt. Ltd - InstaVOTE upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast members will not be allowed to

The instructions on the process of e-voting for members holding shares of the Company and who have not registered their email IDs. have been provided in the Notice.

The Board of the Directors of the Company has appointed Mr. Dharmesh Sarvaiya (C.P 17136), Practicing Company Secretary and Proprietor of M/s Sarvaiya & Co., Mumbai as the Scrutinizer for conducting the voting process through Postal Ballot remote e-Voting in accordance with the law and in a fair and transparent manner.

After completion of scrutiny of votes cast, the result of e-voting by Postal Ballot shall be declared by the Chairman, or any other person authorised by him, on or before Thursday, 27th June, 2024. The result of e-voting will be displayed on the Company's website www.corporate.celloworld.com in the investors section, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of the e-voting agency at https://instavote.linkintime.co.in.

In case of any queries/ grievances connected with remote-evoting, you may contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President evoting, Link Intime India Pvt. Ltd at https://instavote.linkintime.co.in or at telephonic number 022-4918 6000 (Extn: 2505). You may also refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available at the download section of https://instavote.linkintime.co.in.

For Cello World Limited

Place: Mumbai Date: 04th June 2024 **Gaurav Pradeep Rathod** Joint Managing Director



#### मंगलम इंग्ज ॲण्ड ऑरगॅनिक्स लिमिटेड

नो. कार्यालय: ३रा मजला, रूपम बिल्डिंग, २३९, पी डि'मेलो रोड, मुंबई ४००००१ ई-मेल: contactus@mangalamdrugs.com

#### सीआयएनः एल२४२३०एमएच१९७२पीएलसी११६४१३ मंगलम इग्स अँड ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या सभासदांचे लक्ष वेधण्यासाठी सूचना- ईमेल पत्ता नोंदणी

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना सूचना (सर्वसाधारण सभा/पोस्टल बॅलेट सूचनांसह) आणि इतर वैधानिक पत्रे पाठवणे सक्षम करण्यासाठी, आम्ही मंगलम इग्स अँड ऑरगॅनिक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांना विनंती करतो की, ज्यांनी अद्याप त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी केलेली नाही त्यांनी याखाली नमूद केल्याप्रमाणे सदर नोंदणी

ए) ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी अद्याप कंपनीकडे त्यांचा ईमेल आयर्ड मेंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर एजंट (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे पुढील माहितीसह rnt.helpdesk@linkintime.co.in येथे रितसर सही केलेले विनंती पत्र

अ.क्र.	तपशील	तपशील
۶	पहिल्या/एकमेव शेअरधारकाचे नाव	
?	नोंदणीकृत फोलिओ क्रमांक	
3	ईमेल आयडी	
Х	पिन कोड सह पत्ता आणि संपर्क क्र.	
4	पॅन कार्डच्या स्वस्वाक्षांकित प्रती	

बी) डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ईमेल आयर्ड संबंधित **डिपॉझिटरी पार्टिसिपंटस** ज्यांच्याकडे त्यांचे डीमॅट खाते ठेवलेले आहे तेथे नोंदणी/अपडेट करण्यात यावे मंगलम डग्ज अँड ऑरगॅनिक्स लिमिटेड सार्ठ

गोवर्धन एम. धूत तारीख: ०५.०६.२०२४ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव



सांताक्रूझ पश्चिम शाखा- साहिल इमारत, ३१, एस. व्ही रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ४०००५४ ईमेल: bmmsro2151@centralbank.co.in

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन् २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वरं प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १२/०१/२०२४ रोजीस मागणी सूचना जारी करून क**र्जदार/हमीदार सौ** सुचिता सूर्यामुर्ती के (श्री. नित्यानंद सिवराम राव (कर्जदार) यांचे प्रोबेट धारक, कु. सुचिता सूर्यामुर्त के (सौ. शारदा राव (हमीदार) यांचे प्रोबेट धारक यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु १,२५,३३,४१४.९०/- (रुपये एक करोड पंचवीस लाख तेहेतीस हजार चारशे चौदा आणि पैसे नव्व मात्र) १२/०१/२०२४ रोजीस अधिक मासिक आधारे चक्रवाढीने पढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत इत प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील नमूद कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम् १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये **०१ जून २०२४** रोजी घेतला आहे. विशेषतः वरील नमद कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीर्श

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रु. १,२५,३३,४१४.९०/ – (रुपये एक करोड पंचवीस लाख तेहेतीस हजार चारशे चौदा **आणि पैसे नव्वद मात्र) १२/०१/२०२४** रोजीस अधिक मासिक आधारे चक्रवाढीने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत इतर प्रभारच्या भाराअधीन असेल.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम् (८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, निओ पर्ल सीएचएसएल, याग्निक नगर, जय भवानी माता रोड, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५८

दिनांक : ०१/६/२०२४ स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकार्र सेंटल बँक ऑफ इंडिया

# Steel Limited

Regd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsv

#### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Share Certificates in respect of the following Equity Shares have Certificates in lieu thereof.

		Share Certificates			
Folio No	Name/Joint Names	Certificate	Distinctive		No. 0f
1 0110 110		No(s)	From	То	Shares
JSW0722348	IBRAHIM ABDUL AHAR	2595178	2396702831	2396703830	1000
JSW0723462	VINOD KUMAR BHATIA	2610532	2398290271	2398291270	1000
JSW0806517	NIRAJ GUPTA	2688831	2412923831	2412924700	870
JSW0815053	K P CHAKKOCHAN	2689634	2413848121	2413854120	6000
JSW0713691	JAYA PANT B M PANT	2443192	2381203651	2381204650	1000
JSW0445882	SURENDRA BERIWAL	2663994	2409579001	2409580090	1090
JSW0386850	CHANDRAKANT BODIWALA	2573235	2393764971	2393766580	1610
JSW0319584	KAMAL GOYAL	2464660	2383638881	2383640540	1660

Any person who has a claim on the above Share Certificates is requested to contact the Company at its Registered office within 15 days, failing which the Company will proceed to issue duplicate certificates.

Date : 04-06-2024

For JSW Steel Limited Lancy Varghese

#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, द टाटा पाँवर कं लि.चे २००० शेअर्स, फोलिओ क्र. एच५के००१४१२८ विभिन्न प्रमाणपत्र क्र. ७६२६५६५१ ते ७६२६७६५० हे हरवली/गहाळ झाली आहे आणि कासिम मुल्ला ब्बासभाई मामावाला राहणार १०४/१०६, अमिना बिल्डिंग, ३रा मजला, रुम क्र. १३, टेमकर स्ट्रीट, न्यू गागपाडा, मुंबई ४००००८ यांनी प्रतिलीपी प्रमाणप

जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. कोणाही व्यक्तीचा सदर सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असल्यास सदर तारखेपासून १५ दिवसात तिच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीकडे असा दावा दाखल करणे आवश्यक आहे, अन्यथा कंपनी पुढील स्चनेशिवाय प्रतिलीपी प्रमाणपत्र जारी करण्यार्च

# इंडियन ओव्हरसीज बँक

पुणे कॅन्टोमेंट शाखा : ७, वंडरलॅण्ड बिल्डींग, एम जी रोड, पणे कॅम्प. पणे-४११००१ इमेल : iob0722@iob.in

शुध्दीपत्रक

१२/०३/२०२४ रोजी जर्नल आणि नवशक्ती आवृत्तीमध्ये प्रसिद्ध्र करण्यात आलेल्य ाहाण मालमत्तेसदर्भातील एनपीए अकाऊ सिताबेन निलेश कोठिया निलेश धिरुभाई को्ठिया य (०७/०३/२०२४) रोजी ताबा घेतलेल्या नोटीसीमधील येणे रक्कम रु. ५८,८४,२०५.६५/– ऐवजी **रु. ६०,२५,9४२.६५** / –अशी वाचावी.

#### जाहीर सूचना

## कल्याण येथील ३ रे दिवाणी न्यायाधीश (व.स्त), कल्याण यांच्या न्यायालयात

विशेष दिवाणी वाद क्र. ३५२ सन २०२३

१) श्री. वैभव प्रकाश लवेकर

दोघे राहणार - खोली क्र. ११, अर्चना सीएचएसएल, ओल्ड डोंबिवली रोड, शास्त्री नगर, डोंबिवली (पश्चिम), ठाणे-४२१२०२.

आणि येथेही पत्ता : फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, जय कमल अपार्टमेंट, इम्प्रेस मॉल जवळ, मानपाडा रोड, सागाव, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०३

#### समन्स

ह्या नामदार न्यायालयामार्फत उपरोक्त प्रतिवादींना हे कळवण्यात येते की, वरील वादींनी वरील प्रतिवादींविरुद्ध क्र. ३५२ सन २०२३ धारक एक विशेष दिवाणी वाद दाखल केला आहे. ह्या नामदार न्यायालयाने उपरी क्रमांकित वादात वरील प्रतिवादींना समन्स आणि सचना जारी केली. बेलिफनी त्यांचा अहवाल सादर केला आहे की, वरील प्रतिवादी क्र. १ व २ यांच्यावर समन्स आणि सूचना जारी करणे आवश्यक असल्याने आणि वर्तमानपत्रात समन्स आणि सूचना प्रकाशित करण्याचा ह्या नामदार न्यायालयाचा आदेश असल्याने याद्वारे हे ह्या वर्तमानपत्रात

ह्या प्रकाशनानंतर तुम्ही उपरोक्त दोन्ही प्रतिवादींनी तुमचे म्हणणे व बचाव सादर करण्याकरिता नामदार न्यायालयासमोर ०७.०८.२०२४ रोजी स. १०.३० वा. एकतर व्यक्तीशः किंवा तुमच्या वकिलामार्फत हजर होणे आवश्यक आहे, कसूर केल्यास उपरोक्त वादावर तुमच्या

ह्या ०८.०५.२०२४ रोजी माझ्या सहीने व ह्या न्यायालयाच्या शिक्क्याने दिले आदेशावरून

सहाय्यक अधिक्षक, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, कल्याण



ईमेल: nalaso@bankofbaroda.com,

### कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार**, बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये **दिनांक २१.०३.२०२४ रोजी एक मागणी** सूचना जारी करून कर्जदार मे. कासिम बायडींग वर्क्स, मालक: कासिम साबिर शेख (कर्जदार) आणि श्री. तनवीर इक्बाल (हमीदार) यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम १७.०३.२०२४ रोजीप्रमाणे ह. ३०,९५,३९६.६७/- (रुपये तीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे शहाण्णव आणि सदसष्ट **पैसे मात्र)** + लागू न केलेले/न बजावलेले व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६०

रकमेची परतफेड करण्यात येथे वर नमूद कर्जदार आणि इतर असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषत: येथे वर नमूट कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ९ अन्वये

विशेषत: येथे वर नमूद कर्जदार आणि इतर आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाकरित इक्बाल (हमीदार) यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम १७.०३.२०२४ रोजीप्रमाणे पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन:

जि. पालघर ४०१२०३.

ठिकाण: नालासोपरा

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा



# भन्साली इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेड

सीआयएन - एल२७१००एमएच१९८४पीएलसी०३२६३७ नों. कार्यालय: ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिन्सुला हाईटस, सी. डी. बर्फीवाला रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दूरध्वनी : (९१-२२) २६२१ ६०६०/६९१० ६१०० ● फॅक्स : (९१-२२) २६२१ ६०७७

ई-मेल : investors@bhansaliabs.com • वेबसाईट : www.bhansaliabs.com

### ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटींग ची माहिती आणि बुक क्लोजर

यादारे सचना देण्यांत येते की. भन्साली इंजिनियरींग पॉलीमर्स (**''कंपनी''**) च्या सभासदांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **शनिवार. २९ जून, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे)** एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी वालचंद हिराचंद हॉल, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० येथे घेण्यात येईल.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया **(''सेबी'')** ने ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/ सीआयआर/२०२३/०१६९ मार्फत त्यांच्या संबंधित सर्क्युलर्स द्वारे भागधारकांना वार्षिक अहवाल आणि सभांची सुचना यांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याच् आवश्यकते मधून सुट दिलेली आहे. अशा रितीने, ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/ लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (**''एलआयआयपीएल'**' (रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट/''रजिस्ट्रार'')/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपीज'') कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना कंपनीने फकत इलेक्ट्रॉनिक . माध्यमातून मंगळवार, ०४ जून, २०२४ रोजी आ. व. २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासाठी लिंक सह ४० व्या एजीएमची सूचना पाठवली आहे. ४० व्या एजीएमच्या सूचनेसह आ. व. २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.bhansaliabs.com</u> वरुन आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') ची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in</u> /वर आणि स्टॉक एक्सचेंजेस च्या म्हणजेच बीएसई लिमिटेड ची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> या वेबसाईटसवर सुध्दा पाहता येईल व डाऊनलोड करता येईल

#### एजीएमला सभासद प्रत्यक्ष रित्या हजर राहुन सहभागी होऊ शकतात. एजीएम पूर्वी आणि दरम्यान ई-व्होटींग साठी सूचना. एजीएम पर्वी आणि मध्ये ई-व्होटींग साठी निर्देश :

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ आणि अन्य प्रयोज्य कायद्यांनुसार कंपनीला सभासदांना एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजासाठी इलेक्टॉनिक माध्यमातून मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्यासाठी **(एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग)** सुविधा पुरवतांना आनंद होत आहे आणि ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची सोय करण्याकरिता एलआयआयपीएल ची नेमणूक केली आहे.

केवळ तीच व्यक्ती, जीचे नाव **शुक्रवार, २१ जून, २०२४ ह्या कट–ऑफ डेट** रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल तीच एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी बुधवार, २६ जून, २०२४ रोजी. स. ९.३० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि शुक्रवार, २८ जून, २०२४ रोजी. सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एलआयआयपीएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. ई-व्होटींग सुविधा सभेत देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई–व्होटींग ने त्यांची मते दिलेली नसतील असे एजीएम ला उपस्थित असणारे सभासद एजीएममध्ये ई–व्होटींग मार्फत त्यांची मते देण्यास पात्र असतील.

सभासदांचे मतदान अधिकार (एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदानासाठी) **शुक्रवार, २१ जून, २०२४** ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील.

रिमोट ई–व्होटींग साठी तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत आणि ते <u>https://bhansaliabs.com/assets/miscellaneous</u> reports/1717473702.Remote E-Voting Instructions.pdf येथे कंपनीची वेबसाईट आणि एलआयआयपीएल ची वेबसाईट वर त्यांच्या ई-व्हीटींग प्लॅटफॉर्मवर लिंक <u>https://instavote.linkintime.co.in</u> अंतर्गत देखील उपलब्ध आहेत.

ई-व्होटींग प्रक्रिया (सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींग आणि सभेत ई-व्होटींग) सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकरी म्हणून श्री. हिमांशु कामदार, मे. राठी अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज, मुंबई चे भागीदार (सभासदत्व क्र. एफसीएस-५१७१, सी. पी. नं. ३०३०) यांची नियुक्ती केलेली आहे

# कंपनी/डिपीकडे ई-मेल ॲड्रेसची नोंदणी आणि ई-व्होटींग साठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळवणे :

जे सभासद प्रत्यक्ष स्वरुपांत शअर्स धारण करतात आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत केलेले नाहीत त्यांनी कृपया investors@bhansaliabs.com येथे कंपनीला लिहून त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत करावेत. डिमटेरीअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) कडे नोंदवावेत/ अद्ययावत करावेत.

किंवा, सभासद गुरुवार, २० जून, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी लिंक <u>https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html</u> ला भेट देऊन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या तत्वावर कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, एलआयआयपीएल कडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदव् शकतात.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि बिगर-वैयक्तिक भागधारक ज्यांनी ही सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि शुक्रवार, २१ जून, २०२४ ह्या कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती डिमॅट अकाऊंट नंबर, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा विवरणाची प्रत, पॅन आणि आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत पुरवून <u>enotices@linkintime.co.in</u> येथे एक विनंती पाठवून ई-व्होटींग साठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ई-व्होटींग साठी युजर आयडीज व पासवर्डस मिळवण्यासाठी/प्राप्त करण्यासाठीच्या अन्य पध्दती एजीएमच्या सूचनेत दिल्या आहेत.

ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशी/तक्रारींच्या बाबतीत, सभासद <u>enotices@linkintime.co.in</u> येथे ई-मेल ने लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. investors@bhansaliabs.com येथे कंपनीची सचिवीय विभाग शी संपर्क साध् शकतात.

बुक क्लोजर : ही सुचना देखील देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार. २२ जून, २०२४ पासून शुक्रवार, २८ जून, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

# लाभांशावरील कर

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ जून, २०२४

सभासदांनी नों घ्यावी की, फायनान्स ॲक्ट, २०२० ने सुधारित केलेल्या आयकर अधिनियम, १९६१ अनुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने प्रदान केलेले किंवा वितरित केलेले लाभांश, सभासदांच्या हाती पडताना करपात्र होण्या अधीन आहेत आणि कंपनी ने कायद्याने विहित केलेल्या दरांनी उदगमकर कापणे (टीडीएस) आवश्यक आहे सभासद वेबलिंक https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html वर नोंदणी करून टीडीएस सवलतीची विनंती अपलोड करु शकतात.

भन्साली इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेड साठी सही/-

अश्विन एम. पटेल कंपनी सेक्रेटरी अँड जीएम (लिगल)

मे. सिटी युनियन बँक लिमिटेड त्यांच्या शाखा व्यवस्थापक, डोंबिवली शाखा मार्फत

२) सौ. प्रतिक्षा वैभव लवेकर

प्रकाशित करण्यात येत आहे.

गैरहजेरीत सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

वैक ऑफ़ वड़ीदा नालासोपारा शाखा:- दुकान क्र.- ५२-५९, सिब्हिक सेंटर, स्टेशन रोड, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, Bank of Baroda जि. पालघर-४०१२०३, दूर.: ०२५०-२४०७७०५/७७०६

### वेब : www.bankofbaroda.com

त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून ह्या ३१ मे, २०२४ रोजी घेतला. कर्जदार मे. कासिम बायडींग वर्क्स, मालक: कासिम साबिर शेख (कर्जदार) आणि श्री. तनवीर . ह. ३०,९५,३९६.६७/- (रुपये तीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे शहाण्णव आणि सदुसष्ट

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

फ्लंट क्र. १०३, 'ए' विंग, डांगे कॉम्प्लेक्स, टॉवर क्र. १, ऑर्चिड हायस्कुल जवळ, नालासोपारा (प).

# जाहीर सूचना

सयोग लक्ष्मण येवले आणि रेंग्रेतांबरी सयोग येवले यांच्या वतीने सूचना याद्वारे देण्यात येते की, ते गाव पांचपाखाडी, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन धारक अंतिम प्लॉट क्र. ११२ (भाग) वर बांधलेले निर्मल को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी चे निर्मल नावे ज्ञात इमारतीच्या बी विंग मध्ये ३ रा मजल्यावर फ्लॅट क्र. ३०७, मोजमापीत क्षेत्र ६८० चौ. फू. समतुल्य ६३.२० चौ. मीटर्स बिल्ट अप (सदर फ्लॅट) सौ. मोनिका श्रीवास्तव गुप्ता आणि श्री. विजय कुमार गुप्ता यांच्याकडून प्रस्तावीत विक्री करार अन्वये खरेदी करण्यास रूकक आहेत. महा फ्लॅरूच्या मंदर्शात गत

नामाधिकार दस्तावेज हरविले आणि गहाळ झाले. सदर फ्लॅटच्या संदर्भात के. एन. जयरामन आणि सौ. नीला व्ही. बागवे दरम्यान निष्पादीत २६.०३.१९९२ दिनांकीत करार. जर कोणत्याही व्यक्तींना वरील नमट फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागमध्ये, करिता किंवा वर वारसा, करार, कंत्राट, विक्री, गहाण, ताबा, भेट,

भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाहः सविधाधिकार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणतेही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात तशा दाव्याच्या अचुक स्वरूपासह दस्तावेजी पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रकाशनापासून पंधरा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा असे समजले जार्रल कि तेथे कोणतेही टावे नाहीत आणि /किंवा ते असल्यास त्यागित असतील आणि वरील

सही/-मे. व्ही. एस. लिगल असोशिएट्स वकील उच्च न्यायालय, मुंबई १ ए कमाँनवाला चेंबर, प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१.

# जाहीर सूचना

माझे अशिलांच्या वतीने यादारे जनतेस ला सचना देण्यात येते की, ज्यांचे सरदार गृह अशा ज्ञात बिल्डिंग मधील तळ मजला वर शॉप क्र. ७ आणि ७ए असलेले (यापुढे परिशिष्टामध्ये वर्णन केल्यानसार उक्त शॉप म्हणन संदर्भित केले आहे) ते मिळकतीच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत आहेत. सध्याचे मालक मे. डीपसन्स, सरदार गृह को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग लि., चे सदस्य असून ते माझ्या अशिलांना हे शॉप विकण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. सर्व व्यक्तींना कोणताही सदर संदर्भात मध्ये दावा/आक्षेप काही असल्यास च्या मार्गाने विक्री, आदलबदल, भेट, गहाण, खर्च, कर्ज घेणे, प्रभार, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा त्या मिळकतीच्या/ शॉपाचाबाबत काहीही असल्यास, कोणत्याही कराराच्या आधारे, एमओयु किंवा मुनिमेंट्सन खाली नमद केलेल्या पत्त्यावर त्यांचे कार्यालय निम्नस्वाक्षकरींना ते लेखी **१४ दिवसांच्या** आत कळवण्याची विनंती केली जाते. कसर केल्यास. दावा किंवा दावे, काही असल्यास, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना त्यांचे उक्त मिळकत/शॉप च्या संदर्भात माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले आहे असे मानले जाईल.

सी. एस. क्र. १०२६, भुलेश्वर विभाग, १९८ एल. टी मार्ग (३२, लोहार चाळ), मुंबई-४००००२ येथे स्थित सरदार गृह को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि शी संबंधित सरदार गह अशा ज्ञात बिल्डिंग मधील तळ मजला वर **शॉप क्र.७,** मोजमापित ३१६ चौ.फू. चटई क्षेत्र, एकत्रितसह १०(दहा) पूर्ण भरलेले शेअर्स चे दर्शनी मूल्य रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. ०५१ ते ०६० (दोन्ही समाविष्ट) समावेश मधील शेअर प्रमाणपत्र क्र ००७ आणि **शॉप क्र.७ए.** मोजमापित ४ चौ.फ. चटर्ड क्षेत्र, एकत्रितसह १० (दहा) पूर्ण भरलेले शेअर्स चे दर्शनी

मल्या रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. ०६१ ते ०७०

(दोन्ही समाविष्ट) समावेश मधील शेअर प्रमाणपत्र क्र.

वरील संदर्भित मिळकत/शॉप चे परिशिष्ट

दिनांक : ५ जून, २०२४

वकील, उच्च न्यायालय ७, एम्बसी अपार्टमेंट, २९१, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०००० मोबाईल: ९९२००७९५९५

शारिक नाझीम खान



रिटेल ॲसेट्स सेंट्लाईज्ड प्रोसेसिंग सेंटर बोरिवली एलिगंट कॉर्नर, गुरू तपस्या सीएचएस., ६२०/४. न्यू सुवर्णा हॉस्पिटल, कस्तुर पार्क, शिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

#### शुद्धिपत्र

दै. नवशक्ती मध्ये ४/०६/२०२४ रोजी पान क्र. ४ वर छापून आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, रिटेल ॲसेटस् सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर, बोरिवली यांच्या कब्जा सूचनेमध्ये दुसऱ्या परिच्छेदातील कब्जाची तारीख '०३ मे, २०२४' ऐवजी '०३ जून, २०२४' अशी

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

#### **PUBLIC NOTICE**

Mrs. Rajani Ramakant Pandit Nee Rajani Sakharam Kamat, a Member of Shri Ramana CHS Ltd., (Reg. No. BOM/HSG/639/1964), having, address at Linking Road Extn. Daulat Nagar, Santacruz(W) Mumbai 400054 and was holding Flat No C-7, in the building of the Society, died on 20.04.2011. Her Legal Heirs, Mrs Nutan Nilesh Rawool Nee Nutan Ramakant Pandit and Mr Nitish Ramakant Pandit have jointly applied to the society for transmission of the share certificate No 25, with distinctive Nos. 121 to 125

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants or objectors to the transmission of the said shares and interest of the deceased member in the property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of the claims/objections for the transmission of shares and interest of the deceased member in the property

If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

For and on behalf of Shri Ramana CHS Ltd.,

Place: Mumbai

Hon. Secretary

आमच्या अशिलांच्या वतीने याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही **कमल कुमार भगेरिया** निवासी येथे ७०२. आकांश टॉवर, पंचमार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मंबई-४०००६१ अधिक तपशिलावारपणे खाली लिखित **परिशिष्टा**मध्ये स्थावर मिळकतीचे मालक (यापुढे **परिशिष्ट मिळकत** म्हणून संदर्भित) चे नामाधिकार तपासात आहोत.

कोणताही व्यक्ती, संस्था, फर्म, संस्था (कॉर्पोरेशन किंवा अन्यथा) कोणताही दावा कोणताही हक गमाधिकार, हितसंबंध, शेअर, फायदा, प्रलंबित वाद, आक्षेप, दावा किंवा मागणी परिशिष्ट मिळकतीमध्ये किंवा त्याच्यावरील कोणत्याही स्वरूपाचे ते हक जामाधिकार हितमंबंध दावा पलंबित वाट किंवा मागणी या सर्व तपशीलांसह लिखित स्वरूपात सचनेच्या तारखेपासन १४ दिवसांच्या आत सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात आणले जाऊ शकते, असे न केल्यास असे गृहीत धरले जाईल की परिशिष्टामध्ये मिळकतीच्या संदर्भात मालकाचे शीर्षक स्पष्ट, विक्रीयोग्य आणि कोणत्याही प्रकारच्या भारांपासून मुक्त आहे आणि कोणत्याही व्यक्तीला परिशिष्ट मिळकतीमध्ये किंवा कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही हक्क, नामाधिकार किंवा हितमंबंध स्वारस्य त्याचा भाग नाही. टावे किंवा कथित व्याज. जर काही असल्यास. ही सचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत न मिळाल्यास सर्व हेतू आणि हेतूंसाठी माफ केले जाईल आणि दुर्लक्ष केले जाईल असे मानले जाईल आणि ते आमच्या अशिलांसाठी बंधनकारक असलेले.

#### परिशिष्ट मिळकतीच्या परिशिष्ट वर्णन

महसल गाव चे कोले कल्याण, तालका अंधेरी, नोंदणीकत उप-जिल्हा च्या बांदा आणि नोंदणीकत जिल्हा च्या मुंबई उपनगर मधील भाग चे सीटीएस क्र.४२०७ मध्ये असलेले आणि स्थित वसलेले आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सह जी ब्लॉक मध्ये स्थित प्लॉट क्र.सी-६६ वर उर्भरित बेसमेंट, तळ आणि २० (भाग) अप्प । ।जला चे समावेश **वन बीकेसी** अशा ज्ञात बिल्डिंग मधील स्वयंचलित कार पार्किंग स्पेसमध्ये असलेल्या (दोन) कार पार्किंग जागा वापरण्याचा विशेष अधिकारासह स्थित बिल्डिंगच्या १२वा मजला वर स्थित युनिट क्र. १२१९ मोजमापित ८२३ चौ.फू. चटई क्षेत्र.

दिनांकीत ५ जून, २०२४

जेपीएस लीगल ३०८-बी, द कॅपिटल, जी ब्लॉक

**IDFC FIRST** 

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई-४०००५१ ईमेल : jimeshshah@gmail.com

# आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट, चेन्नई-६०००३१. दूर.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्सः +९१ ४४ ४५६४ ४०२२

#### जोडपत्र− ।∨ [नियम ८ (१)] कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी **फर्स्ट बँक लिमिटेड (पर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड** आणि **आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड किन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **१६.०४.२०१९** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार १. ग्लोबल इंडिया, २. राकेश राजाराम महाडिक, ३. साक्षी राकेश महाडिक यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच दिनांक १६-एप्रिल-१९ रोजीची रक्कम रु. ३,५८,०१,६७८.२३/-**(रुपये तीन कोटी अट्टावन्न लाख एक हजार सहाशे अट्टयाहत्तर आणि तेवीस पैसे मात्र)** ची परतफेड

. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा पत्यक्ष कड्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या ३ जून, २०२४ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफर्सी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस रक्कम रू. ३,५८,०१,६७८.२३/- (रुपये तीन कोटी अट्ठावन्न लाख एक हजार सहारो अट्टयाहत्तर आणि तेवीस

**पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मर्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्य तरतटींकडे कर्जटारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

# स्थावर मिळक<u>तींचे वर्णन</u>

# मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग समाविष्टीत

. कार्यालय क्र. ए/४०३, ट्रेड स्केअर, मेहरा कंपाऊड, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ . फ्लॅट क्र. ६०१/सी/विंग आणि फ्लॅट क्र. ७०१/ए/विंग, रामकटीर अपार्टमेंट, असल्फा व्हिलेज, घाटकोपर. मंबई-४०००८४

दिनांकः ३ जन. २०२४ ठिकाण: मुंबई कर्ज खाते क्र. : १२६८९८५१, १३०४०४७६ आणि १३०४०६६०

सही/-प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि ्र आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)



प्रति.

#### कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ॥) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी,

नवी मुंबई-४०० ७०३. खटला क्र.: ओए/९५२/२०२३ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स

> सिटी युनियन बँक लि., विरुद्ध ए आर क्रिऐशन

(१) मे. ए आर क्रिऐशन दुकान क्र. ७, साईनाथ कॉलनी, बीके क्र. १९११ लगत . . सेक्शन ४०, उल्हासनगर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र - ४२१००५

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

समन्स ज्याअर्थी, वरील नमूद ओ.ए.क्र.९५२/२०२३ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १४-०५-२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २,००,<mark>१३,५८८.४७ पैसे</mark> च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.)

प्रमन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

i) विनंती केलेल्या अन्तोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी: ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. r) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री,

iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

ु अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकां**समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ०१–०३–२०२४ रोजी दिले अधिकाऱ्याची स्वाक्षरी, समन्स बजावण्याचा अधिका

म्हाला <mark>२४–०७–२०२४ <mark>रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत</mark>

मध्ये २४ जुन, २०२४ रोजी सन्माननीय सभासदांसमोर हजर राहावे.

तुम्हाला याद्वारे कळविण्यांत येते की, उपरोक्त याचिकेच्या सुनावणीची पुढील तारीख एनसीएलटी

याचिकाकर्त्यांसाठी वकील



सफाळे शाखा:- गाळा क. १ ते ५. तळ मजला. . संगम बिल्डिंग, स्वास्तिक पार्क, सफाळे (पू), तहसील आणि जिल्हा पालघर - ४०११०२. ई-मेल : saphal@bankofbaroda.com

निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप करून दिनांक २५.०१.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून आणि वर्तमानपत्रात दिनांक ३०.०३.२०२४ रोजीस प्रसिध्द करून कर्जदार **श्री. गुलाम फखरूदीन चिश्ती आणि श्रीम. फातिमा** गु<mark>लाम मोईउद्दीन चिश्ती</mark> यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम <mark>रु. १९६४२४७/ – (रुपये एकोणीस लाख</mark> चौसष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मात्र) + त्यावरील १५.०९.२०२३ पासूनचे लागू न केलेले व्याज आणि प्रभाराची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

विशेषत: कर्जदार व वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे

मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा**,

स्थावर मत्तेचे वर्णन गाव बेटेगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, महाराष्ट्र- ४०१५०१ येथे स्थित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग समाविष्टीत. **सीमांचे वर्णन: पूर्व:** मोकळे, **पश्चिम:** फ्लॅट क्र. ४०३, **उत्तर:** फ्लॅट क्र.

बँक ऑफ बडोदा

नोंदणीकृत कार्यालय : १६३/१६४, चोक्सी भुवन, नेहरु रोड, विलेपार्ले (पू), मुंबई- ४००५७. द्र. : ९८२१६६९९११ ई-मेल : imaging@choksiworld.com वेबसाइट : www.choksiworld.com

सीए (सीएए) २६४/एमबी/२०२३ कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० व २३२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतुदी सहवाचन

फॉर्म क्र. सीएए.२

चोक्सी इमेजिंग लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ च्या तरतदीअंतर्गत संस्थापित एक कंपनी.

ठिकाण : बोईसर

व त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : १६३/१६४, चोक्सी भुवन, नेहरू रोड, विलेपार्ले (पू.), मंबर्ड - ४०० ०५७, महाराष्ट्र, भारत

मंज्री देण्यासाठी हस्तांतरिती कंपनी अर्थात चोक्सी इमेजिंग लिमिटेड (यापुढे कंपनी म्हणून उल्लेखित) च्या समभागधारकांच ा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर आदेश व त्यातील निर्देशांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या समभागधारकांची सभा शुक्रवार, दि सदर आदश व त्याताल ।तदशातगत बाह्नार सूचना द्रण्यात वत आहं को, कपनाच्या सममागधारकाचा समा शुक्रवार, ०५,०७,२०१४ गंजी स. ११,०० वा. (मा प्र. वे) आहिंडओं/विरूजुअल कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात येत आहे वेळी व ठिकाणी सदर समभागधारकांनी कृपया उपस्थित राहावे.

आदेशाच्या अटीअंतर्गत कायद्याचे अनुच्छेद २३० ते २३२ सहवाचन अनुच्छेद १०२ व अन्य लागू तरतुदी व कंपन्या (तडजोडी, व्यवस्था व विलीनीकरण) नियम, २०१५ (''सीएए नियम'') चे नियम ६ यांच्या अनुपालनांतर्गत सर्व परिशिष्टांसमवेत वरील निर्देशित सभेची सूचना, योजना, अहवाल यांच्या प्रतींसमवेत जे समभागधारक हे शुक्रवार, दि. २४.०५.२०२४ रोजीनुसार समामद आहेत व ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपेट्स (''डीपी') वा कंपनीचे रिकट्सा व ट्रान्सफर एवंट (''आरटीए' यांच्याकडे नोंटवलेले आहेत अशा समासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन पाठवणत आले आहेत.

समभागधारकांच्या वरील निर्देशित सभेमंध्ये सचनेत विहित प्रस्तावित ठरावावर आपले मत देण्यास व सभेमध्ये उपस्थित यास पात्र असतील. निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीचे समबागधारक नसलेली व्यक्ती/संस्थांनी सदर सूचना केवव्र

वरील निर्देशित सभेकरिता दूरस्थ ई-मतदानाची निर्धारित अंतिम तारीख व दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी खालीलप्रमाणे असेल डक्विटी भागधारकांची बैठक ई-मतदानाकरिताची निर्धारित अंतिम तारीख शुक्रवार, दि. २८.०६.२०२४

शुक्रवार, दि. ०५.०७.२०२४ . सीडीएसएलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदानाचा वापर करून समभागधारकांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधीच्या समाप्तीच्या वेळी (वर निर्देशित केल्यानुसार) सीडीएसएलद्वां मतदानाकृरिता दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. सभा समाप्तीपासून ३० मिनिटांकरिता समभागधारकांकरित सभेच्या ठिकाणी मतदान सुविधा उपलब्ध असेल.

कंपनीच्या समभागधारकांनी सूचनेत निर्देशित टीपा काळजीपूर्वक वाचाव्यात

सभेमध्ये मतदान

सभेमध्ये विचारविनिमय करावयाची योजना वा अन्य प्राणांसंद्रमांत कंपनीच्या सममागधारकांना काही माहिती हवी अस्त्वया त्यांनी कृपया कंपनीला गुरुवार, दि. २७.०६.२०२४ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत compliance.officer@choksiworld.com येथं ई-मेलद्वारे विनंती पाठवावी. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट्रल

निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत, शनिवार, दि. ०७.०५.२०२४ रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल व तो कंपनीचं वेबसाइट www.choksiworld.com वर, सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वर प्रदर्शित करण्यात येईल

व बीएसईला कळविण्यात येईल. सहार डॉ. दीप्ती मुकेश सभेकरिता नियुक्त अध्यक्ष दिनांक : ०४.०६.२०२४

Bank of Baroda वेब : www.bankofbaroda.com

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार व वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ०१ जून, २०२४

सफाळे शाखा, गाळा क्र. १ ते ५, तळ मजला, संगम बिल्डिंग, स्वास्तिक पार्क, सफाळे पूर्व पालघर - ४०११०२ च्या रु. १९६४२४७/- (रुपये एकोणीस लाख चौसप्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मात्र) + लागून केलेले व्याज आणि प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. घर/फ्लॅट/जमीन सर्व्हे क्र. गट क्र. ११५, ११६, ११८ धारक, बिल्ट अप क्षेत्र ४६३, चटई क्षेत्र ३८६. फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, विंग ए, टाईप सी–६, इमारत क्र. ०४, सेक्टर ०४, श्री बालाजी पॅरेडाईज.

४०१, दक्षिण: मोकळे. प्राधिकृत अधिकारी, श्री. नविन एल अटेकर

(CHOKSI)

. हस्तांतरिती कंपनी

चोक्सी इमॅजिंग लिमिटेड

(कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० (३) व कंपनी (तडजोडी, व्यवस्था व विलीनीकरण) नियम, २०१६ चे नियम ६ व ७ अंतर्गत कंपनी याचिका क्र. सीए (सीएए)/२६४/एमबी/२०२३ सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिक मुंबई खंडपीठ

कंपनी (तडजोडी, व्यवस्था व विलिनीकरण) नियम, २०१६ च्या प्रकरणं आणि कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० व २३२ सहवाचन अनुच्छेद ६६ व अन्य लागू तस्तुदीअंतर्गत चोक्सी एशिया प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) चे चोक्सी इमेजिंग लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको (काही असल्यास) यांदरम्यान वितिननीकरण योजना

कॉपोरेट आयडेंटिटी नंबर : L24294MH1992PLC388063

चोक्सी लिमिटेडच्या समभागधारकांची सभा आयोजित करण्याची सूचना व सूचनेची जाहिरात बाद्वारे सचना देण्यात येत आहे की. सीए (सीएए) नं. २६४/एमबी/२०२३ सहवाचन सीए (सीएए)/२६४ (एमबी)/२०२३ अंतर्गत सीए १५५/२०२४ मध्ये मंजूर आदेश दि. १७.०५.२०२४ (यापुढे एकत्रितरीत्या ''आदेश'' म्हणून उल्लेखित) सन्माननीन राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (''एनसीएलटी'') यांच्या मंबई खंडपीठाचे अंतर्गत मंजर आदेश दि. १९.०४.२०२४ द्रां सम्माननीय एमसीएसटी यांनी कंपना कावदा, २०१२ (\*) कावदा ') चे अनुच्छेद २३० उत्तर २३२ व अन्य तालु तर्दाक्षात्र है चोकसी एशिया प्रायुक्टेट लिमिटेड – हस्तांतरक कंपनीचे चोकसी इमेडिंग लिमिटेड – हस्तांतरिती कंपनी व त्यांचे संबंधित भागधारक व धनको यादरम्यान विलीनीकरण योजनेवर विचार विनिमय करणे व योग्य वाटल्यास सुधारणेसह वा सुधारणेविन

वरील निर्देशित सभेची सुचना व संलग्न दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.choksiworld.com, वरील सभेचर कंपनीद्वारं ई-मतदान व अन्य सुविधा पुरविण्यासाठी नेमलेली एजन्सी सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड (''बीएसई') ची वेबसाइट www.bseindia.com वरही प्रदर्शित आहेत. निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २८.०६.२०२४ रोजीनुसार ज्या व्यक्ती/संस्थांची नावे सभासदांचे रजिस्टर व डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल असे घटकच केवळ कंपनीच्य

समभागधारकांना ए) सभेमध्ये मतदान वा बी) दूरस्थ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान (दूरस्थ ई–मतदान) यांपैकी एका पर्यायाची सुविधा प्राप्त करण्याचा पर्याय असेल.

दूरस्थ ई-मतदान प्रारंभ दिनांक व वेळ मंगळवार, दि. ०२.०७.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) दूरस्थ ई-मतदानाची समाप्ती दिनांक व वेळ गुरुवार, दि. ०४.०७.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)

न्यायाधिकरणाने वरील सभेकरिता अध्यक्ष म्हणून डॉ. दीप्ती मुकेश यांची व सभेकरिता परीनिरीक्षक म्हणून कु. रचना शानभा वरील निर्देशित योजना, समभागधारकाद्वारे मंजूर करण्यात आल्यास, ती न्यायाधिकरणाची पुढील मंजुरी व नियामक वा प्राधिकारी, जे आवश्यक असेल त्यानुसार अशा अन्य अशा मंजुऱ्या, परवानग्या व मान्यता यांच्या अधीन असेल

डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्यरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंडस, ना. म् जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई – ४०० ०९३ येथे पाठवाच्यात किंवा ई-मेलद्वारे helpdesk.evoting@cdslindiacom येथे पाठवाच्यात किंवा ई-मेलद्वारे helpdesk.evoting@cdslindiacom येथे पाठवाच्यात किंवा टोल फ्री क्र. १८००२२५५३३ वर संपर्क साधावा.

प्रबंधक, डीआरटी-॥।, मुंबई

8,68,88,88,80/-3,69,900.00/

,७९,३०,८६४.५६/-8,39,600.00/ एसएसई (पी.वे) नवसारी सेक्शन अंतर्गत पी.वे करिता दरूस्ती. एकत्रित निविदा (इंजि.+एस ॲण्ड टी). जोरावासन - सुरत सेक्शन: १ वर्ष (२०२४-२५) च्या कालावधीसाठी एसएसई (पी.वे) सुरत सेक्शन अंतर्गत पी.वे करिता दुरूस्ती. एकत्रित निविदा (इंजि.+एस ॲण्ड टी). उधना - उकाई सोनघड सेक्शन: वर्ष २०२४-२५ साठी एसएसई (पी.वे) वयारा अधिकारितेत अप/डाऊन लाईन ३,३९,६४,५०६.७२/-३,१९,८००.००/-साठी देखभाल (एकत्रित निविदा एस

अंदाजे कामाचा खर्च

पी.वे साठी देखभाल (एकत्रित निविदा एस ॲण्ड टी कामे समाविष्टीत) वरील सर्व निविदांकरिता: सादर करण्याची तारीख आणि वेळ: २८/०६/२०२४, १५.०० वा. पर्यंत; उघडण्याची **तारीख आणि वेळ:** २८/०६/२०२४, १५.३० वा.; पुढील तपशीलासाठी, कृपया <u>www.ireps.gov.in</u> ला भेट द्या. हाती दिलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.

विविध पी. वे कामांची देखभाल

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए), पश्चिम रेल्वे, ६वा मजला, अभियांत्रिकी विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई

४०० ००८ ई-निविदा आमंत्रित करते:-

सुरत सेक्शन: १ वर्ष

काम आणि ठिकाण

(२०२४-२५) च्या कालावधीसाठी

ॲण्ड टी कामे समाविष्टीत).

उधना - उकाई सोनघड सेक्शन: वर्ष

२०२४-२५ साठी एसएसई (पी.वे)

बारडोली अधिकारितेत अप/डाऊन

लाईन (किमी ३.१८० ते ४५.००) चे

निविदा सूचना क्र

बीसीटी / २४ - २५ / ७६

दि. ०३.०६.२०२४

बीसीटी / २४ - २५ / ७७

दि. ०३.०६.२०२४

दि. ०३.०६.२०२४

यांच्या प्रकरणांत

युनायटेड थ्री एंडेव्हर्स प्रा. लि.

यनायटेड थ्री एंडेव्हर्स प्रा. लि.

४०६/बी-विंग, सागर टेक प्लाझा, साकी नाका,

आपल्या माहितीसाठी : मनिष केळशीकर

चक्र हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२

अनिल चोवटा

प्रति,

# सूचना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई समोर

४,२५,०४,७५६.९७/-

कंपनी याचिका (सीए) ४५४७ सन २०१८ .याचिकाकर्ते

विषय : सुनावणीची सूचना सूचना घ्यावी की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई ('एनसीएलटी') समोर उपरिनामित याचिकाकर्त्यांनी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४१, २४२ अन्वये उपरोक्त याचिका

न्यायालय खोली २ समोर २४ जुन, २०२४ रोजी निर्धारित केली आहे. उपरोक्त न्यायालय खोली सही/ अजिंक्य कुर्डुकर